

CIN-L70100MH1982PLC027198 www.indianinfotechandsoftwareltd.in

Date: 03rd February, 2025

To, BSE Ltd. Regd. Office: Floor - 25, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400 001. Scrip Code - 509051

Sub: Submission of copies of newspaper advertisements of Notice convening Extraordinary General Meeting ("EGM") in compliance with Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations")

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisements regarding the Notice convening Extraordinary General Meeting ("EOGM") scheduled to be held on Monday, February 24, 2025 AT 12.30 P.M (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), e-voting facility to the Members of the Company and electronic dispatch of the said Notice published in the following newspapers:

- 1. Active Times (English Language) dated 02.02.2025; and
- 2. Mumbai Lakshadweep (Marathi Language) dated 02.02.2025.

Kindly take the same on your record and acknowledge receipt.

Thanking You. Yours Faithfully For Indian Infotech & Software Limited

ANANT CHOURASIA Managing Director DIN-09305661

CR NO. 81 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI SUMMARY SUIT NO. 1259 OF 2019 [Under section O V, R 20(1-A) Civil Procedure code]

Plaint lodged on: 07.06.2019 Plaint admitted on: 16.12.2019 SUMMONS to answer plaint Under section O. XXXVII Rule 2 Of the Code of Civil Procedure, 1908

UNION BANK OF INDIA (E-CORPORATION BANK)

body corporate constituted under the provisions of the Banking Companies Acquisition & Transfer of Undertakings) (Act, 1970 having their having its Union Bank Building, 6th Floor, 66/80 Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai 400 023 and a Branch Office amongst others at Union Bank Of India(E-Corporation Bank), Unit No. 6 & 7, Millennium Plaza, New Link Road, Safed Pool, Andheri (E), Mumbai 400072 represented by its Branch Manager, Mr. Siddharth Dayal, Plaintifi Age: 27 years

SHOBHA SHIVAJI KSHATRIY, Age: Adult, Occ.: Not Known having address at No. 7, Gundappa CHS, Mararji Nagar, Powai, Mumbai 400 087 ...Defendant

SHOBHA SHIVAJI KSHATRIY Above named Defendants. (As per Order dated on 02.12.2024 in

presiding in Court Room No. 61 H.H.J. Shri Sangram S. Shinde. WHEREAS the above named Plaintiff/s has instituted a suit in the Honorable Court against you the above named Defendant under Rule 2 of Order XXXVII of the Code of Civil Procedure, 1908

The Plaintiff, therefore, prays:-

The Plaintiff, therefore, prays:a. That this Hon'ble Court be pleased to pass an order and decree against the Defendants, jointly and severally, to pay to the Plaintiff the sum of Rs.46, 318/-(Rupees Forty Six Thousand Three Hundred and Eighteen Only) outstanding as on 31.05.2019 together with interest @ 10.25% p.a. from the date of filing the suit till payment or realization as per the Particulars of Claim i.e. Exhibit "K" annexed hereto.
b. The Hon'ble Court be pleased to pass an order of attachment before judgment on charged and uncharged assets belonging

to be considered to the considered assets belonging to Defendants to adjust the sale proceed thereof towards the discharge of outstanding dues of Defendants.

That the Defendants be directed to pay the cost of this suit.

d. Any further relief in the nature and circumstances of the case may be granted.

You are hereby Summoned to cause an appropriate to the entered for you within the ppearance to be entered for you, within ter vs from the service hereof, in default wher of the Plaintiff/s will be entitled the any time fifter the expiration of such ten days to obtain decree for the sum of Rs.46, 318/-(Rupees Forty Six Thousand Three Hundred and Eighteen Only) and such sum as prayed or and costs, together with such interest f any, as the Hon ble Court may order. Given under my hand and the seal of thi

Hon'ble Court. Dated this 2nd Day of February, 2025 For Registrar City Civil Court, Gr. Bombay M/S. V. B. TIWARI & CO.

CR NO.81 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY SUMMARY SUIT NO 513 OF 2020

[Under section O V, R 20(1-A) Civil

Procedure code] Plaint lodged on: 26.10.2020 Plaint admitted on: 08.12.2020 SUMMONS to answer plaint Under section O. XXXVII Rule 2 of the Code of Civil Procedure, 1908.

Union Bank of India

e-Corporation Bank)
body corporate constituted under th provisions of the Banking Companie Acquisition & Transfer of Undertakings Act, 1980 having its Zonal Office at Union Bank Building, 6th Floor, 66/80 Mumba Samachar Marg, Fort, Mumbai 400 001 and a Branch Office amongst others a Jnion Bank of India (e-Corporation Bank), Saki Naka Branch, Unit No. 6 8 7, Millennium Plaza, New Link Road Safed Pool, Andheri (E), Mumbai-40007/ represented by its Branch Manager, Mi Siddharth Dayal, Age: 29 years

RAJESH RAMGEN DUBEY, Age: No Known. Occ: Not Known having address a Known, Occ: Not Known having address a Tejbahadur Singh Chawl, Marol Pipelind ndheri East, Mumbai 400 059..Defendar WHEREAS the above named Plaintiff/ as instituted a suit in the Honorable Court against you the above named Defendant under Rule 2 of Order XXXVII

The Plaintiff, therefore, prays:-

. That this Hon'ble Court be pleased to . That this Hon'ble Court be pleased to pass an order and decree against the Defendants, jointly and severally, to pay to the Plaintiff the sum of Rs.2, 29,998/-/-(Rupees Two Lac Twenty Nine Thousand Eight Hundred Ninety Eight Only) outstanding as on 30/11/2020 together with interest @ 10.40% p.a. from the date of filing the suit till payment together with interest @ 10.40% p.a. Iron the date of filing the suit till paymen or realization as per the Particulars of Claim i.e. Exhibit "p" annexed hereto. That the Defendants be directed to path cost of this suit.

Any further relief in the nature and stances of the case may be

You are hereby Summoned to cause ar appearance to be entered for you, within ten days from the service hereof, in default where of the Plaintiff/s will be entitled the any time after the expiration of such ter days to obtain a decree for the sum of Rs.2 29,998/-/-(Rupees Two Lac Twenty Nino Thousand Eight Hundred Ninety Eigh Only) and such sum as prayed for and costs, together with such interest, if any, as the Hon ble Court may order. Given under my hand and the seal of this

Advocate for Plaintiffs MOB: 8976143130

Hon'ble Court. Dated this 2nd Day of February, 2025 For Registra City Civil Court, Gr. Bombay M/S. V. B. TIWARI & CO.



PUBLIC NOTICE

Take Notice that My Client Mrs. Joycy Vikas Furtado (the "Owner"), has been

handed over us Case for the examination of Title and also for issuing Certificate

Of Title to the Town Planner, Vasai Virar City Municipal Corporation, of the

property details whereof are mentioned in the Schedule, hereunder collectively

All persons having any right, title, interest, benefit, claim, or demand, in or to the

said Property, or any part thereof, and/or title deeds, by way of assignment,

transfer, sale, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy,

licence, possession, use, occupation, mortgage, charge, lien, trust, inheritance,

bequest, succession, family arrangement/settlement, easement, maintenance,

Decree or Order of any Court of Law, agreement, or otherwise howsoever, are

hereby required to make the same known in writing together with notarially

certified true copies of the documentary proof in support thereof, to the

undersigned, at 117/122, Sataym Shivam Shopping Center, 1st Floor, Opp.

Railway Station, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palghar, 401 203, within

ourteen (14) days from the date of publication hereof, failing which it shall be

presumed that there are no persons having any right, title, interest, benefit claim,

or demand in or to the said Property, and such right, title, interest, benefit, claim,

Dated this 01st February, 2025.

SCHEDULE

All that piece or parcel of Non Agricultural Land Property On Land bearing 1)

Survey No. 63, Hissa No.4/B/1, Area = 380.00 Sq. Mtrs. & 2) Survey No. 63,

Hissa No. 7, Area = 300.00 Sq. Mtrs. Situate at Village-Girij, Vasai - (w), Tal.

Vasai, Dist.-Palghar (Old Dist.-Thane). Within limits of Vasai-Virar City

PUBLIC NOTICE

TO WHOM SO IT MAY EVER CONCERN

Singh is the owner of the FLAT NO. C/303 ADMEASURING AREA 353.85

SQ. FEET CARPET, (460 SQ. FEET BUILTUP) EQUIVALENT TO 42.75

SQ. METERS BUILT UP, ON 3rd FLOOR, IN THE BUILDING KNOWN AS "RAJ MUDRA CHSL", CHAKRADHAR NAGAR, PAWAN PUTRA

HANUMAN MARG ROAD, NALL ASOPARA WEST CONSTRUCTED ON

NA LAND ON THE PARK AVENUE PROJECT PLOT NO. 233, BEARING

SURVEY NO. 76 PART, SITUATE AT VILLAGE NILEMORE, TALUKA

Further, Original Registered Agreement dated 11/01/2018 bearing sr.

no. Vasai 6- 250-2018 executed between Smt. Kalpana R. Tambe

(TRANSFEROR) AND Mr. Vivek Surendra Singh (TRANSFEREE) AND

Original Registered Agreement dated 26/05/1994 bearing sr. no. Vasai 1-

1893-1994 executed between M/s. Network Constructions Private

Limited (BUILDERS/ OWNERS) AND Mr. Ramchandra Sayaji Tambe

(PURCHASERS) in respect of the FLAT NO. C/303, has been lost or

aforementioned document or has any information regarding its

whereabouts, they are requested to contact the undersigned on the below

The public is hereby notified that if anyone has found the

VASAI & DISTRICT PALGHAR. (SAID PROPERTY).

mentioned address within 7 days from this present.

nisplaced on 17/08/2022.

S84, B Wing, Express Zone,

Malad East, Mumbai 400097.

Off. Western Express Highway,

Notice is hereby given to the Public at large that Mr. Vivek Surendra

ADVOCATE BENSON W. PEN

or demand (if any) shall stand waived and/or abandoned.

Municipal Corporation & Talathi Saja Girii.

referred to as the ("said Property").

Notice is hereby given that my client MRS. SHUBHANG MADAN CHARI, d/o Late. MR. MUKUND R. VALVAIKAR, is

PUBLIC NOTICE

MADAN CHARI, d/o Late. MR. MUKUND R. VAILVAIKAR, is owner of Flat No. 611, 6th Floor in the "C" wing building known as Tatya Tope Nagar Co-Op. Hsg. Society Ltd., situated at Aarey Road, Goregaon (West), Mumbai-400104 admeasuring 269 sa, fts. (Carpet) area, constructed on the plot of land bearing CT.S. No. 862 (pt.) of Revenue Village Pahadi Goregaon (West, Talluka Borviali, Mumbai Suburban District, with the membership of Tatya Tope Nagar Co-Op. Hsg. Society Ltd., registered under registration no. BOM/ W-P/HSG/(T.C)/1028/84-85 (the society land is purchased by the society through auction Conveyance Deed dated 1/11/1386) hereinsifer referred to as the "said premises". The above said premises was on the name of Mr. Mukund R. Valvaliard uct to the allothern (possession Letter Dated 4/11/1986) hereinafter referred to as the "said premises." The above said premises was on the name of Mr. Mukund R. Valvaikar due to the allotment /possession Letter Dated (\$\alpha\)2002 the promises was on the name of Mr. Mukund R. Valvaikar of hand he expired on 24/09/2017 and her wife Mrs. Savita Mukund Valvaikar also expired on 10/12/2005 there are only six legal heirs of Late Mr. Mukund R. Valvaikar (1) Mrs. Shubbangi Madan Chari Married Daughter (2) Mrs. Pradhanya Pradip Sawant Married Daughter (2) Mrs. Pradhanya Pradip Sawant Married Daughter (2) Mrs. Pradhanya Pradip Sawant Married Daughter (3) Mr. Hitendra Mukund Valvaikar (Expired on 14/05/2018) (4) Mrs. Nisha Nishikant Phadte Married Daughter (5)Mrs. Sangeeta Rajesh Kadu (6) Mr. Surendra Mukund Valvaikar and all the legal heirs have Registered the Deed of Release in Favour of Mrs. Shubbangi Madan Chari and also transferred in the society now Mrs. Shubbangi Madan Chari is the alone owner of the above said premises and she is free to sale or mortgage the above said premises if Any person having any claim in respect of the said Premises by way of sale, exchange, mortgage, trust, gift, maintenance, possession, license, enancy, inheritance, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with the Notarized copy of supporting documentary evidence in respect thereof to the undersigned having my office at Shop No. £/21, Ground Floor, Sumit Samarliand (1) and the predo of 14 days from the date of publication hereof falling which the claim if any shall be deemed to have been waived and/or abandoned and sale or mortgage will be completed without any reference to such claim. Dated this 2nd Day of February, 2025

Mr. Umang Harising Parcholia Advocate High Court Flat No. 8-604, Pushkar Accord, Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali (East), Mumbai - 400101.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the undermentioned Advocate is investigating the title of Flat No. 1A on the ground floor, admeasuring 265 sg. f carpet area in the society known as Goregaon Ambika CHS Ltd., situated behind Vijay Sales, S.V. Road, Goregaon (W), Mumbai 400 104, OTS no. 807, 807/1, 807/2 of Village Pahadi, Goregaon (W), Taluka Borivali (hereinafter eferred to as the 'Said Flat').

The 'Said Flat' owners are bonafide members of Goregaon Ambika CHS Ltd. and intend to sell the 'Said Flat' to the prospective ourchasers, which is the reason for this nvestigation.

Any persons/organisations having or claiming any right, title, claim, demand, or estate interest in respect of the 'Said Flat' or to any part thereof by way of sale, exchange mortgage, let, lease, lien, charge maintenance, license, gift, inheritance, share possession, easement, trust, beques ssession, assignment or encumbrance o whatsoever nature or otherwise are hereb requested to intimate to the undersigned Advocate in writing at the address mentioned below of any such claim accompanied with al necessary and supporting documents within fourteen (14) days from the date of publication hereof, failing which it shall be acknowledged that there are no claims and that claims, if any have been waived off. The Advocate named below shall proceed to issue a No Claim Certificate concerning the 'Said Flat' to the oncerned authority.

Adv. Manisha Prabhu A-23/91, Samarth Sadan, Siddharth Nagar, Goregaon (W), Mumbai 400 104

Place: Mumbai Date: 02/02/2025

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients, Mr. Mangala Purushottam Dhamane and Mr Purushottam S. Dhamane, intend to sell their shop premises bearing Shop No. S-9, admeasuring 286 sq. ft. (carpet area) situated in the building known as Krishn Kunj Co-Operative Housing Society Ltd. Building No. 1, Mhada Colony, Chandivali Powai, Mumbai - 400072.

If anyone has any objection, claim, dispute or interest regarding the said property whether by way of sale, gift, lease, heirship, possession, or any other nature-they are hereby requested to submit their claims, along with supporting documents, to the undersigned within 14 days from the date of publication of this notice.

If no objections or claims are received within the stipulated period, the property will be sold to an interested buyer without any further reference.

For any objections or claims, contact Sd/- R. K.Singh (Advocate) Mobile No. 9324492001 Address :-32/A/002. Mhada. Chandivali Mumbai - 400072

PUBLIC NOTICE

All concerned are hereby informed that my client MR. AMIT SATISH PURI, has agreed "B" Wing admeasuring about 690 Sq. feet, situated at Bindal Industrial Premises Co-op. situated at Bindai industrial Premises Co-ociety Ltd., off Al Premises Co-ociety Ltd., off Andheri Kurla Road, Saki Naka Junction, Sakinaka Mumbai-400 072 on a plot of land in all that piece or parcel of land bearing CTS No. 780 & 781, of Village -Mohili Taluka-Kurla, Mumbai Suburban District which is in sole, absolute Subundari District which is in sole, absolute and exclusive possession and ownership of M/S. KWIK FLOW FILTERS AND EQUIPMENT Through its partners 1) MR. KISHORE JAYANTILAL MANIYAR, & 2) MR. KIRITKUMAR DAHYABHAI SHAH.

Any person having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise. However are requested to inform undersigned within a period of 14 days from the date hereof, failing which the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned. Dated this 02nd day of February 2025. **FAKRE ALAM**

Advocate High Court

Off No.4, 1st Floor, Gomes Compound Beside Peninsula Grand Hotel 90 Feet Road, Saki Naka, Mumbai-400072

SOUTH INDIAN Bank

Branch Address : The South Indian Bank Ltd PLOT NO 148 GROUND FLOOR, MUKALADIYIL I I T MAIN GATE, P O POWAI, MUMBAI-400076 Branch Mail ID: br0366@sib.co.in

Gold Auction for Mortgages at Bank

Whereas, the authorized officer of The South Indian Bank Ltd., issued Sale notice(s) calling upon the borrower to clear the dues in gold loan availed by him. The borrower had failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned will conduct online auction of the gold ornaments strictly on "As is What is Basis" & "Whatever there is Basis" & "Without recourse Basis". The auction will be conducted online through https://egold.auctiontiger.net on 04.02.2025 from 12:00 pm to 03:00pm for the borrower Mrs Rajani Dasappan Nair account number 0366653000013459.

Please contact Auction Tiger on 6352632523 for more information.

Sd/- Manage The South Indian Bank Ltd.



INDIAN INFOTECH & SOFTWARE LTD. CIN - L70100MH1982PLC027198

Regd. Off.: 110, 1st Floor, Golden Chambers Pre Co-Op Soc. Ltd. New Link Road, Andheri (W). Mumbai - 400053 Website: www.indianinfotechandsoftwareItd.in; Email: indianinfotechsoftware@yahoo.com

Tel. No. 022-49601435 NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of the members of M/s Indian Infotech & Software Limited will be held on Monday, 24th day of February, 2025, at 12.30 P.M. (IST) through Video Conferencing ('VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility, without the physical presence of the Members at a common venue, to transact the business as set ou in the Notice of the EGM in accordance with the MCA circulars No. 03/2022 dated 05th May 2022 read with General Circular No. 14/2020 dated 08 04 2020, 17/2020 dated 13 04 2020, General Circular No. 22/2020 dated 15.06.2020, General Circular No. 33/2020 dated 28.09.2020, General Circular No. 39 / 2020 'dated 31.12.2020, General Circular No. 10/2021 dated 23.06.2021, General Circular No. 20/2021 dated 08.12.2021, General Circular No. 3/2022 dated 05.05.2022, General Circular No. 11/2022 dated 28 12 2022 and General Circular No. 9/2023 dated 25 09 2023 respectively ("MCA Circulars") read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 read with circular no. SERI/HO/CED/CMD1/CIB/P/2020/79 dated May 12, 2020 and SERI/HO/CED/CMD2 CIR/P/2021/11, Dated January 15, 2021 issued by the SEBI ("SEBI Circular") further circulars and amendments and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), approval of the Members of M/s Indian Infotech & Software Limited ("the Company") is being sought for the following Resolution(s by way of Extra Ordinary General Meeting (EGM) through VC/OAVM facility.

The Notice of EOGM along with login details for joining the EOGM through VC / OAVM facility including e-voting, has been dispatched on February 1, 2025 through e-mail to all those Members whose e-mai address were registered with the Company or Registrar and Share Transfer Agent or with their espective Depository Participants ("DP") in accordance with the MCA Circulars and SEBI Circular, and the same are also available on Company's website (www.indianinfotechandsoftwareltd.in), Stock Exchange's website (https://www.bseindia.com) and on the website of Registrar and Share Transfer Agent at (https://linkintime.co.in/).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with rules made thereunde and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide e-voting facility to all its members, to enable them to cast their votes electronically and has engaged the services of National Securities Depository Limited as the agency to provide e-voting facility. Instructions for the process to be followed for e-voting are annexed with this

The Cut-off date for the purpose of e-voting through electronic voting system is Monday, 17th February,2025

All the Members are hereby informed that: -

Possession Taken Date

Date: 01/02/2025

The business as set forth in the Notice of EOGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the EOGM,

During the voting period, members can login to NSDL e-voting platform any number of times till they have voted on all the resolutions. Once the vote on resolutions cast by a member, whether partially

or otherwise, the member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. The e-voting period commences on Friday February 21, 2025 at 09:00 A.M. (IST) and ends or

holding shares either in physical or dematerialised form, as on the cut-off date, that is, Monday, 17th February, 2025, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by A person who has acquired shares and becomes a member of the Company after the electron dispatch of notice of the EGM and holding shares as of the cutoff date, may obtain the login ID

Sunday February 23, 2025 at 05:00 P.M (IST). During this period, members of the Company.

and password by sending a request to evoting@nsdl.co.in.However, if the person is already registered with NSDL or CDSL for remote e-voting then the existing user ID and password car

a) The manner of e-voting remotely for members holding shares in dematerialized form, physica mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of EOGM. The details will also be made available on the website of the Company. Members are requested to visit www.indianinfotechandsoftwareltd.in to obtain such details.

b) If Shareholders are holding shares in demat form and have registered on to e-Voting system

of https://eservices.nsdl.com/ and/or voted on an earlier event of any company then they can use their existing user id and password to login. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com

or call on 022 - 4886 7000 or send a request at evoting@nsdl.co.in For Indian Infotech & Software Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificates no. 11055595 for 1288 shares of Rs 1/- Face Value shares under folio no 1136167538 standing in the name of Mukung Lal in the books of Hindalco Industries Limited have been lost and the advertiser has applied to the Company for issue of duplicate share certificate in lieu thereof. Any persor who has claim on the said shares should lodge such claim with the Company registered at 21st Floor, One International Centre, Towe A, Near Prabhadevi Railway Station, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai, Maharashtra-400013."Within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate in respect of the said shares.

PUBLIC NOTICE

It is for general information that I AMMAN PAMMI KHAN S/o PAMM KHAN, R/o Flat No. 501, 5th Floor Sai Tirth Co-Op HSG SOC LTD Panchpakhadi, Thane West, Thane Maharashtra - 400601, declare tha name of my Mother has been wrongly Written as Not Mentioned i my 10th Class Educationa ocument. The actual name of my Mother is PAMMI KHAN, which ma be amended accordingly.

PUBLIC NOTICE

Notice is given that my client Mrs. Hazra Mustak Ali Behlim @ Mrs. Hajra Mushtag Ali Behlim, have lost misplaced the Original Builde Agreement for Sale, dated 06/06/200 duly registered with the Sub-Registra Andheri - 4, having BDR No. 4-5017-2009 pertaining to her Flat No. 205, Buildin No. R/5, Raghvendra Navjeeva (Jogeshwari) SRA CHS Ltd. Gulsha Nagar, Jogeshwari (West), Mumbai 400 102.

If any person finds the same ar requested to inform or hand over the same to the undersigned at Shop No. 4A/9B Bldg. No. 02, Madina House CHS Ltd. Karimi Park, Oshiwara Garden Land Jogeshwari (West), Mumbai - 400 102 within 15 days from the publication of this notice, any claim/s thereafter shall not b tertained and/or maintainable

Siraj Faruk Ghiwala Advocate & Notary Govt. Of India Mobile : 9224194897

PUBLIC NOTICE

Late Mrs. Fatima Abbas Shipra, a Member of the Momin Gujarat Co-op Housing Society Ltd., having address a Maulana Asad Madni Road, Jogeshwar (W), Mumbai - 400 102, and holding Fla No. 703, 7th Floor, in the building Al Akba C-wing of the Society, died on 16th No 2015 without making any nomination. The legal heirs Lukman Yakub Dhukka 8 Ilyas Yakub Dhukka have submitte ransfer papers along with registere elease deed to transfer the flat and shar in their names. The society hereby invite claims or objections from the heir or heir or other claimant or claimants/ objector of objectors to the transfer of the said share and interest of the deceased member and interest of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her/thei claims/ objections for transfer of shares and interest of the document and other proofs in support of his/her/thei and interest of the deceased member the capital/ property of the Society. If n period prescribed above, the society sha period prescribed above, the society sha be free to deal with the shares and interes of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of th society. The claims/ objections, if an received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by ociety/ with the Secretary of the socie between 10:00 A.M. to 1:00 P.M. from the late of publication of this notice till the late of expiry of its period.

> For and on hehalf of Momin Gujarat Co-op. Housing Society Ltd.

Hon. Secretary

Read Daily Active Times

हरवले आहेत

मी सुचित करतो की, माझे वडील श्री. जयसिंग सिताराम पवार, राहणार - २८अ / १९७४ अभ्युदयनगर पारिजातक सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.), गं. द. आंबेकर मार्ग, काळाचौकी मुंबई- ४०००३३ हे दिनांक २९/१२/१९९४ पासून बेपत्ता आहेत.

शिवराम जयसिंग पवार (मुलगा)

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally MRS. REKHA HITESH JAIN is the lawful owner of Flat No. 1-A, on the ground Floor, Building Known as GOLDEN APARTMENTS CO-OP. HSG. SOC. LTD., Situated on Ram Baug, M.G. Road, Goregaon (West), Mumbai 400104, bearing CTS No. 140-B of Revenue Village – Pahadi Goregaon (West), Taluka – Borivali That said there are previous chain agreements being was lost of the said flat i.e. the agreement between MR. NARAYAN BABURAO and BHAGIRATHI RANE dated 11.04.1988 and the shares has been transferred in the name of KUM JAYA R. NAIR and SMT. CICITY KURIAKESE on dated 14.11.1988, that give complain in thane police station Bangur Nagar Link road and lost report no. 14533/2025 that MRS. REKHA HITESH JAIN intend to sale the said flat to my client MR. PRUTHVI BHARAT BHAI MANDALIYA on ownership and since then they are in use, occupation of the said flat as owner thereof.

Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, lease, whatsoever by way of ownership, lease, tenancy, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 15 days of publication of this Public Notice, falling which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned. Place: Mumbai Date: 02.02.2025

RAMSAGAR K. KANOJIA (Advocate High Court)
Office: Bar Room, M.M. Court Andheri, 3rd Floor, Andheri (East), Mumbai – 400069.

Mobile No. 9867681070

NOTICE

Notice is hereby given to the Public that my client Smt. Jambhavati Damodar Salian, is lawful Owner and use, Occupation, possession of Flat No. 08, First Floor, Bldg. No. A-1, Guru Teg Bahadur SRA Co-Operative Housing Society Limited., admeasuring 25.09 Square Meter Built-up Area, CTS No. 581, 582, 584, 592 Village-Kondivita, K-East Ward, Taluka Andheri, hereinafter referred as "Said Flat" Smt. Jambhavati Damodar Salian,

purchased above said Flat from Mi Vasant Indras Sonavane, (Original Allottee of the Said Flat).
Further Notice is hereby given that my

Clients Smt. Jambhavati Damodar Salian chemis 3mi. Jahnhavat Dahnoua Jahah, is going to registered sale deed of the above said Flat through Power Of Attorney given by Mr. Vasant Indras Sonavane on dated 12th December 2012 in sub register office within Village Kondivita, K-East Ward, Taluka Andheri. As per the above fact any person/s claiming any interest in the aforesaid Fla or any part thereof by way of Tenancy, Sale, Exchange, Gift, Mortgage, Charge, Trust, Inheritance, Possession, Lease, Lien, or otherwise or on the basis of being in the possession of the aforesaid origina documents howsoever is hereby require to make the same known to the undersigned together with substantiating documents to the undersigned at Adv Anil Kumar Pandey, Add: Omkar Chawl Comitee, Janshakti Nagar, Opp. Hunze Nagar, Malpa Dongari No.2, Pump House Andheri East, Mumbai: 400093 Maharashtra in writing within 7days from the date hereof failing which the claim, i any shall be considered as waived. Date: 02/02/2025 Place: Andheri, Mumbai

ANIL KUMAR PANDEY Advocate High Court, Mumbai

SBFC

SBFC Finance Limited

Registered Office:- Unit No. 103, First Floor, C&B Square, Sangam Complex

POSSESSION NOTICE (As per Rule 8(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002) Whereas the undersigned being the Authorized Officer of SBFC Finance Limited under the Securitization. Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) reac

Description of Property(ies) & Date of Possession

Bearing Survey No. 83/2 Part And 85/1 Situated At Village

Shirgaon, Taluka Ambernath, District Thane Within Limits Of Kulgaon Badlapur Municipal Council And Sub Registration

All The Piece And Parcel Of Property Bearing Flat No 104

On First Floor, Building No 107, Having Area Adm., About 243.50 Sq Feet Carpet In The Building Known As "

Samruddhi Evergreen" Laying, Situated And Constructed On Gut No 4/2, 5,7,8,10 Village - Sape, Taluka - Ambernath, Dist - Thane, Bearing Alongwith Attached Electric Connection

Tal&Sub-Dist. Registration Ambernath, Sub-Dist. Registration Thane, Dist - Thane And Bounded Within The Limits Of

All the piece and parcel of property bearing Flat No. 6, on First Floor in Building Dikshant Apartment Currently known as

Dikshant Villa Co-Operative Housing Society Ltd., having area of 630 Sq. Ft., Constructed on Plot No.1, Area admea-

suring 400 Sq. Yds., Situated at Survey No. 82 Hissa No.1

Part & Survey No. 83 Hissa No. 3 Part, area admeasuring about 1569 Sq., Yds., Village Belevali, Badlapur West, Ta

All the piece and parcel of property bearing Plot No. 7 in Gut

Ambernath, Dist. Thane.

Date Of Possession: 28 January, 2025

Date Of Possession: 28 January, 2025

Date of Possession: 29 January, 2025

District Ulhasnagar And Registration District Thane.

below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice The borrower/Co-borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/

vith Rule 8 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued Demand Notices upon the Borrowers/Co-borrowers mentions

her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The Borrower/Co-borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of SBFC Finance Limited.

Name and Address of Borrowers & Date of Demand Notice and Loan A/c No. All The Piece And Parcel Of Property Bearing Flat No. 301 On Third Floor Admeasuring 525 Sq. Ft. Built Up In C Wing 1. SHARAD YADAV, 2. REKHA YADAV, both are residing at Flat No.106, Karishma Chs, Gandhare In The Society Known As "Vastu Hills Co- Operative Housing Society Limited" Constructed On Plot Of Land

/illage, Kalyan West, Behind Golden Wok Hotel, Than, KALYAN, MAHARASHTRA-421301 Demand Notice Date: 23rd November 2023 oan Account No. '04500009866DH PR00682603

1. Shridhar S Padave, 2. Sarika Tanaii Nalawade Both are having address at Room No 18, Sharda Niwas, Vichare Chawl, Gaondevi Road, Tembi

Pada, Bhandup(West), MUMBAI, MAHARASH-TRA- 400078. Demand Notice Date: 03rd August 2021 Loan Account No'05000034626DH PR00683059

. Mahadev Anand Sonawane, 2. Mahesh Ananda Sonawane, 3. Kalabai Ananda Sonawane, All are having address at Room No 1,

Shanti Nagar, Nr Keni Chawl Nagesn Colony, Ulhasnagar 3, Thane, MAHARASHTRA – 421003. Demand Notice Date: 24th November 2022 Loan Account No. '10900006202DH PR00685641

1. Mandar N Gharat, 2. Nita Nandkumar Gharat Both are having same address at B No. 202, Heramb Saddhana Apart,2nd Floor, Shani Nagar, Badlapur West, Thane 421503. Maharashtra emand Notice Date: 29th April 2024 an Account No. '16200002479DH/ PR00688218 & '16200002480DH/ PR00688219

Pranesh Gupta, 2. Laxmi Gupta Both Are Having Same Address At B-001 Ushakiran Residency, Kharvai Naka, Kharvai Badalpur East, Kulgaon, Thane, Badlapur, Maharashtra-421503 Demand Notice Date: 6th January 2024 Loan Account No. '23900001527DH PR00691387

No. 26 (Part) admeasuring 717.39 Sq. Meters, Area 540 Sq. ft., Flat No. 202, Heramb Saddhana Apart ,2nd Floor, Shani Nagar, Village Badlapur, Taluka Ambarnath Thane 421503. Maharashtra. Date of Possession: 29 January, 2025 All the piece and parcel of property bearing Flat No. 206 on 2nd floor admeasuring 725 sq.ft. in B Wing, in the building known as "USHAKIRAN RESIDENCY B WING CHS (PROPOSED)" con-

structed on land bearing Survey No. 3 Hissa No. 3,4,6,7A,7B,8,9,10 & 11 area admeasuring 33500 sq. mtrs., situated at village Kharvi, Taluka Ambernath, District Thane with n the limits of Kulgaon- Badlapur Municipal Council Kulgaon

Only) as on 20th April 2024 Rs.2812960/-Lakh(s) Twelve

Rupees Twenty Eight

Possession Notice (Rs.)

13.43.180/-

Rupees Thirteen Lacs

Forty Three Thousand

One Hundred Eighty

Only)

as on 9th May 2024

Rs.

1524772/-

Rupees Fifteen Lakh(s)

Twenty Four Thousand

Seven Hundred Sevent

Two Only)

as on 30th July 2021

2084645/-

Rupees Twenty Lakh(s)

Eighty Four Thousand

Six Hundred Forty Five

Only) as on 19th November

2022

Rs. 5.74.546/-

(Rupees Five Lakh(s)

Seventy Four Thousand

Five Hundred Forty Six

housand Nine Hundred Sixty Only)

as on 4th January 2024 Date of Possession: 28 January, 2025

Sd/- (Authorized Officer) SBFC Finance Limited.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets **Anant Chourasia Managing Director** Place: MUMBAI Dated: 02-02-2025 (DIN- 09305661)

Name of the Borrower(s)

EQUITAS SMALL FINANCE BANK LTD {Formerly Known As Equitas Finance Ltd} Corporate Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai, TN - 600 002

ADV. POONAM AGRAHARI

Mob: 9619199799 / 8286424694

POSSESSION NOTICE (U/s. Rule 8 (1) - for immovable property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of M/s. Equitas Small Finance Bank Limited, under the Securitisa inancial Assets and Enforcement of Security Interest [Act, 2002 (54 of 2002)] and in exercise of powers conferred under section 13(12) read wi Rule 31 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice calling upon the below mentioned Borrowers to repay the total utstanding amount mentioned in the notice being within 60 days from the date of receipt of the said notice. Since the below mentioned Borrow having failed to repay the below stated amount within the stipulated time, notice is hereby given to the below mentioned borrowers and the public in general that, the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security interest Enforcement Rules, 2002. The Borrowers in particular and the public in genera are hereby cautioned not to deal with the schedule mentioned properties and any dealings with the properties will be subject to the charge of M/s **Equitas Small Finance Bank Limited** and further interest and other charges thereon." The Borrower's attention is invited to provisions of sub-section 8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of Secured Asset

	Date:02-02-2025 Place:Raigad	Sd/-Authorized Officer, Equitas Small Finance Bank Ltd		
	BORROWER NAME: MR. NANA JANARDHAN PATIL GUARANTOR/s NAME: 1.MRS. KALPANA NANA PATIL	Taluka Khalapur, Dist. Raigad which is within the limits of Group Grampanchayat Kharivali. Bounded by North:Property of Mr. Lahu Khandu Patil, South:Property of Mr. Khandu Shitole, East:Road, West:Property of Tulashidas Narayan Shitole Situated at within the Sub-Registration District of - and Registration District of	Rs. 2,51,012/-	
1.	LOAN No.SELONVL0383251 Branch :LONAVALA	All that piece and parcel of Grampanchayat Milkat No. 98 admeasuring 77.05 Sq. Mtrs. i.e. 829 Sq. Fts. Situated at Gohi.	10/13/2024	27-Jan-25

पर्यावरण संवेदशनशिल क्षेत्रातील इमारत बांधकाम परवानग्या आता राज्य शासनाकडून मिळणार

बांधकाम, टाऊनशिप आणि नागरी, प्रादेशिक विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २९ जानेवारी २०२५ रोजी एक अधिसूचना जारी करून दिलासा दिला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई , मीरा भाईंदर व राज्यातील अनेक शहरांमध्ये अभयारण्य,

राष्ट्रीय उद्यान आणि एम आयडीसीच्या ५ किलोमीटर (पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र) २०,००० चौरस मीटर ते १,५०,००० चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणे सोईचे होणार आहे. खासदार नरेश म्हरुके यांनी यासाठी केंद्रीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळे ही अधिसूचना निघाली आहे.

ऑगस्ट २०२४ साली राष्ट्रीय हरित लवादाच्या एका निर्णयामुळे अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि एम आयडीच्या ५ किलो मिटर परिघातील २०,००० चौरस मीटर ते १,४०,००० चौरस म ीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय आणि हवामान बदल मत्रालयाच्या परवानग्या घेणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. मात्र या निर्णयाबाबत संदिग्धता असल्याने गेली ६ महिने राज्यातील अनेक बांधकाम विकास प्रकल्प रखडले होते. खासदार नरेश म्हरके,

कल्याण

केअर लि.यांच्या संयुक्त विद्यम । डायलिसिस सेंटरच्या माध्यम

न्यायालय कक्ष क्र.८१

एच.एल.एल.लाईफ

ान ग्रामाण रूग्णालय म्हसळा । तून

मुंबई येथील मुंबइ शहर दिवाणी

न्यायालय

संक्षिप्त दावा क्र.१२५९/२०१९

(दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम

ओ.व्ही.आर.२०(१-ए) अंतर्गत)

तक्रार दाखल - १६.१२.२०१९

दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७, नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स.

बँकिंग कंपनीज (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतर) कायदा

१९८० च्या तरतुर्दीनुसार स्थापन करण्यात आलेली

कॉपोरेट संस्था ज्याचे क्षेत्रिय कार्यालय, यनियन बँक इमारत,

६वा मजला, ६६/८० मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई -

४००००१आणि इतरांसह एक शाखा कार्यालय - युनियन बँक ऑफ इंडिया, (ई-कॉर्पोरेशन बँक) साकी नाका शाखा,

युनिट क्रमांक ६ आणि ७, मिलेनियम प्लाझा, न्यू लिंक

उ रोड, सफेद पूल, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ त्यांचे शाखा व्यवस्थापक श्री.सिध्दार्थ दयाल, वय: २७ वर्षे

यांच्या मार्फत त्यांचे प्रतिनिधित्व केले

युनियन बँक ऑफ इंडिया,

ु. (ई-कॉर्पोरेशन बँक)

तकार सादर - ०७.०६.२०१९

विभाग अंतर्गत जिल्हा शल्य

चिकित्सक रायगड अलिबाग

मुंबई, दि.१ : इमारत शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रम ुख किशोर पाटकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. शीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची विनंती केली होती.

खासदार नरेश म्हरके यांच्या पाठपूराव्याला यश येत २९ जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवाम ान बदल मंत्रालयाचे संयुक्त सचिव रजत अग्रवाल यांनी या संदर्भात राजपत्रीय अधिसूचना जारी केली आहे. आता २०,००० चौरस मीटर ते १,५०,००० चौरस मीटर बिल्टअप विकास असलेल्या बांधकाम प्रकल्पांना राज्य शासनाच्या पर्यावरण सनियंत्रण समि तीकडून परवानग्या घ्याव्या लागणार आहे. या निर्णयामुळे

ठाणे, नवी मुंबई , मीरा भाईंदर व राज्यातील अनेक शहरांतील बांधकाम विकास. नागरी प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या निर्णयामूळे केवळ विकासकांना ढिलासा मि अनेक फ्लॅट ळाला नसून खरेदीधारक, प्रकल्पांतील रहिवासी यांचाही फायदा होणार असल्याची माहिती खासदार म्हरुके यांनी दिली. यासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरण ,वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खासदार नरेश म्हर-के, किशोर पाटकर यांनी जाहीर आभार मानले

म्हसळा ग्रामीण राग्णालयातील डायलिसिस

सेंटरचे आदिती तटकरे यांच्या हर-ते लोकार्पण

रायगड, दि.१: सार्वजनिक येथे सुरु करण्यात आलेल्या म्हणाल्या, म्हसळा या

व बालविकास

डायलिसिस सेंटरचे लोकार्पण

मंत्री आदिती तटकरे यांच्या

हरते करण्यात आले. या

घोषणा तटकरे यांनी

यावेळी केली. यावेळी

मुंबई येथील मुंबइ शहर दिवाणी

न्यायालय

संक्षिप्त दावा क्र.५१३/२०२०

(दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम

. ओ.व्ही.आर.२०(१-ए) अंतर्गत)

तक्रार सादर - २६.१०.२०२०

तक्रार दाखल - ०८.१२.२०२०

नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स.

. बँकिंग कंपनीज (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतर) कायदा.

१९८० च्या तरतुर्दीनुसार स्थापन करण्यात आलेल

राजेश रामजेन दुबे, वयः माहित नाही, उद्योगः माहित

नाही, त्यांचा पत्ता- तेजबहादूर सिंग चाळ, मरोळ

ज्याअर्थी उपरोक्त नामांकित वादीने वरील नामांकित

प्रतिवादी विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता. १९०८ च्या आदेश

३७ च्या नियम २ अन्वये माननीय न्यायालयात दावा दाख

भ्र. असे की. प्रकरण **'जे '** अर्थात दाव्याच्या तपशिलानस

पाईपलाईन, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५९.

फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

आज दिनांकीत ०२ फेब्रुवारी २०२५

शहर दिवाणी न्यायालय, बृहन्मुंबई

मे. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपनी

फिर्यादींचे वकील

मोबा.८९७६१४३१३०

युनियन बँक ऑफ इंडिया,

मार्फत त्यांचे प्रतिनिधित्व केले

(ई-कॉर्पोरेशन बँक)

वाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७,

बोलतांना

एसटी प्रवाशांनी यूपीआयद्वारे तिकिटाचे पेसे द्यावे; सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, दि.१ : प्रवाशांच्या तकारी व वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये, यासाठी एसटीने प्रवाशांनी यूपीआय पेमेंटव्हारे तिकिटाचे पैसे देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंट द्धारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.

वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन रकमेमध्ये १०० रूपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याची निर्देश स्थानीक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सूट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ

टी. महामंडळाने प्रत्येक एस. वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इश् मशीन दिले आहेत. या मशीनच्या

याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून माध्यमातून यूपीआय पेमेंट द्धारे तिकीट काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील, अशी सूचना मंत्री थी. सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार महामळाने युपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआय पेमेंट द्धारे तिकीट काढणाऱ्यां प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेम

ध्ये युपीआय पेमेंट द्धारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. तसेच एका परिपत्रकाद्धारे सूचना देऊन वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावेत, अशा सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासना दिल्या आहेत. भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्याम ध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भभवणार नाहीत, याची काळजी महामंडळाने घ्यावी, अशी सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य

मुंबई, दि.१ : राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने मत्रस्यव्यवसाय विभागाने म हत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाने क्यूआर कोडेड आधार कार्ड जवळ बाळगणे आवश्यक असल्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त किशोर तावडे यांनी दिले

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच ससून डॉकला भेट दिली होती. त्यावेळी बहुसंख्य खलाशांकडे आधार कार्ड नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यावेळी मासेमारीसाठी जाणाऱ्या खलाशांकडे आधारकार्ड असणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्याच्या सूचना मंत्री शी. राणे यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने हा

या सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी रद्द करून योग्य ती कार्यवाही करण्यात

जवळ

आवश्यक आहे. तसेच इंडियन मर्चंड शिपींग ॲक्ट १९५८ च्या ४३५(एच) मधील तरतूदीनुसार व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) मधील कलम ६(४) नुसार देशातील मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेवर कायम स्वरूपी दिसेल असे रंगविणे आवश्यक आहे. नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूने र-पष्टपणे दिसेल तसेच नौकेच्या केबीनच्या छतावर कोरून रंगविणे बंधनकारक राहील.

याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतरच नौकांच्या मासेमारी परवान्यांचे नूतनीकरण व मासेमारी टोकन निर्गमित करण्यात येणार आहेत. तसेच या कार्यवाही न करणाऱ्या नौकांच्या मालकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१(सुधारीत २०२१) अंतर्गत मासेमारी परवाना अटी - शर्ती भंग म्हणून मासेमारी परवाना

> माहिती, आयुक्त शी. तावंडे यांनी दिली.

> > जाहीर सचना

ळमजला, गोल्डन अपार्टमेंटस को-ऑप.हौ.सो.लि

दररोज १५ ते २० हजार राग्ण शासकीय राग्णालयाचा घेतात लाभ

आरोग्य संस्थेप्रमाणेच १ जिल्हा रञ्णालय, २ उपजिल्हा रञ्णालय आणि ८ ग्रामीण राग्णालय कार्यरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील

वर्धा, दि.१ : जिल्ह्यात ग्रामीण राज्याप्रमाणेच शहरी भागांतही वेळेत उपचार मिळतो. जिल्ह्यात प्राथमि क आरोग्य, उपकेंद्र, नागरी आयुष्यम ान मंदिर व हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यरत असून

या सर्व शासकीय संस्थेच्या

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती शुभागी मदन चारी, स्वर्गीय श्री. मुकुंद आर. वलवाईकर यांची मुलगी या फ्लॅट क्र.६०१, ६वा मजला, सी विंग, वाचा मुलगा या फ्लट क्र.६७१, ६वा मजला, सा विग नात्या टोपे नगर को–ऑप.हौ.सो.लि., आरे रोड, गोरेगा गश्चिम, मुंबई–४००१०४, क्षेत्रफळ २६९ चौ.फु. कार्पे क्षेत्र. महसल गाव. पहाडी गोरेगाव पश्चिम. तालक बीरिवती, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे मातन असून तात्या टोपे नगर को-ऑप.हौ.सो.लि., नोंदणी क्र बीओएम/डब्ल्यु-पी/एचएसजी/(टी.सी.)/१०२८/८४-८ (दिनांक ०४.११.१९८६ रोजीच्या लिलाव अभिहस्तांक करारनामा मार्फत सोसायटीद्वारे सदर जमीन खरेदी केल आहे), यापुढे सदर जागा म्हणून संदर्भ, या सोसायटी

त्तर जागा श्री. मुकुंद आर. वलवाईकर यांच्याकडे दिनांक १८.०३.२०१२ रोजीचे वाटप/ताबा पत्रानुसार होती, यांचे २४.०९.२०१७ रोजी निधन झाले आणि त्यांची पत्नी श्रीमती सविता मुकुंद वलवाईकर यांचेसुद्धा १०.१२.२०० रोजी निधन झाले. स्वर्गीय श्री. मुकुंद आर. वलवाईकर यां ६ कायदेशीर वारसदार १) श्रीमती शुभांगी मदन चारी विवाहीत मुलगी, २) श्रीमती प्रज्ञा प्रदीप सावंत, विवाहीत मुलगी, ३) श्री. हितेंद्र मुकुंद वलवाईकर (दिनांब १४.०५.२०१८ रोजी निधन), ४) श्रीमती निशा निशीकांत फडते, विवाहीत मुलगी, ५) श्रीमती संगीता राजेश कडू ६) श्री. सुरेंद्र मुकुंद बलवाईकर हे आहेत आणि सर कायदेशीर वारसदारांनी श्रीमती शुभांगी मदन चारी यांच्य नावे नोंद् मुक्तता करारनामा केला आणि सोसायटीनेसुद्ध सदर जागेच्या एकमेव मालक म्हणून श्रीमती शुभांगी मद वारी यांच्याकडे जागा हस्तांतर केली. आता त्यांच्य पारा पांच्याकड जाना हस्सातर करता. जाता स्वाच्य आवश्यकतेनुसार सदर जागा विक्री किंवा तारण करण्या त्या मुक्त आहेत. तसेच त्यांना सदर जागा विक्री किंव nरण[°]करण्याचा अधिकार आहे. जर कोणा व्यक्तीस सर जारे बार बादा जावकार जाह. वर कामा व्यक्तास सर्व जागेबाबत विक्री, अदलाबदल, तारण, न्यास, बक्षीस परिरक्षा, ताबा, परवाना, वहिवाट, वारसाहक्क, भाडेपट्टा ालकीहक किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्य त्यांनी माझे कार्यालय पत्ताः दुकान क्र.ई/२१, तळमजला सुमीत समर्थ आर्केड, आरे रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कागदोपत्री पुराव्यांच्या नोटरीकृत प्रतींसह लेखी स्वरूप खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावे असल्यास ते त्याग आणि/र्किंवा स्थिगत केले आहेत असे समजले जाईल आणि दाव्यांच्या संदर्भाशिवाय विक्री पुर्ण केली जाईल.

-आज दिनांकीत २ फेब्रुवारी, २०२५ श्री. उमंग हरिसिंग पारचोलि

कील उच्च न्यायालय फ्लॅट क्र.:बी–६०४, पुष्कर ॲकोर्ड, लोखंडवाला टाऊनशिष आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व, मुंबई–४००१०१.

जाहीर सूचना

पर्व संबंधितांना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे

नशील **श्री. अमित सतिश परी** यांनी सदर जागा अर्थात

यनिट क्र.२९. तळमजला. बी विंग. क्षेत्रफळ समारे

-६९० चौ.फु., बिंदल इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप

हौसिंग सोसायटी लि., अंधेरी कुर्ला रोड, साकिनाक

जंक्शन, साकिनाका, मृंबई-४०००७२, जमीन सीटीएर

क्र.७८० व ७८१, गांव मोहिली, तालुका कुर्ला, मुंब

उपनगर जिल्हा ही जागा **में. क्वीक फलो फिल्टर**

ॲण्ड इक्वीपमेंट, त्यांचे भागीदार १) श्री. किशोर

. चंतीलाल मनियार व २) श्री. किरीटकुमार डाह्याभाः

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificates no. 11055595 for 1288 shares of Rs 1/- Face Value shares under folio no HEA47182 bearing dist. No 1136166251 1136167538 standing in the name of Mukund Lal in the books of Hindalco Industries Limited have been lost and the advertiser has applied to the Company for issue of duplicate share certificate in lieu thereof. Any person who has claim on the said shares should lodge such claim with the Company registered at 21st Floor. One International Centre. Towe , Near Prabhadevi Railway Station, Senapa Bapat Marg, Prabhadevi, Mumbai Maharashtra-400013."Within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate in respect of the said shares.

सूचना

सर्व जनतेस याद्वारे सुचना देण्यात येते की, माझे अशिल श्रीमती जांभवती दामोदर सालियन, हे न.भू.क्र. ५८१, ५८२, ५८४, ५९२ गाव-कोंडीविटा, के-पुर्व प्रभाग, तालुका-अंधेरी येथे स्थित गुरु तेज बहादुर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत मधील बिल्डींग नं. ए- १ च्या पहील जल्यावरील फ्लॅट क्र. ०८, मोजमाप २५.०९ चौ मी. बिल्टअप क्षेत्राचे कायदेशीर मालक आहेत आणि त्यांच्याकडे त्याचा वापर, व्याप्ती, ताबा आहे, यापुढे सदर फ्लॅट असे संबोधण्यात येईल श्रीमती जांभवती दामोदर सालियन यांनी सदर फ्लॅट

श्री वसंत इंद्रास सोनावणे (सदर फ्लॅटचे मुळ वाटपकर्ता) यांचेकडून खरेदी केलेला आहे. यापुढे सुचित करण्यात येते की, माझे अशिल श्रीमर्त जांभवती दामोदर सालियन हे उप-नोंदणी कार्यालय गाव-कोंडीविटा, के-पुर्व प्रभाग, तालुका-अंधेरी यांचेकडे श्री वसंत इंद्रास सोनावणे यांनी दिनांक १२ डिसेंबर २०१२ रोजी दिलेल्या मुखत्यारपत्राद्वारे सदर फ्लॅटचा विक्री करार नोंदणीकत करीत आहेत उपरोक्त वस्तुस्थितीनुसार कोणत्याही व्यक्ती, व्यक्तींस सदर फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याई भागावर भाडेकरू, विक्री, अदलाबदल, भेट, गहाण प्रभार, ट्रस्ट, वारसा, ताबा, भाडेपट्टा, ग्रहणाधिकार किंवा अन्य कोणत्याही प्रकारे स्वारस्य असल्याच दावा करीत असल्यास किंवा नमुद मुळ दस्तावेजांचा ताबा असल्यास, त्यांनी या तारखेपासून ७ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ता वकील अनिल कमार पाण्डे पत्ताः ओमकार चाळ कमिटी, जनशक्ती नगर, हंजर नगर समोर, मालपा डोंगरी नं, २, पंपहाऊस, अंधेरी पर्व. मंबर्ड ४०००९३ यांना सहाय्यक दस्तावेजांसहीत कळवावे. तसे न केल्यास दावे असल्यास ते माफ केले आहेत असे मानले जाईल.

स्थळ: अंधेरी, मुंबई अनिल कुमार पाण्डे वकील, उच्च न्यायालय, मुंबई

दवाखान्यात दररोज मोफत १५ ते २० हजार बाह्य रञ्गांना सेवा पूरविण्यात येत आहे.

PUBLIC NOTICE

Late Mrs. Fatima Abbas Shipra, Member of the Momin Gujarat Co-op Housing Society Ltd., having address a

Maulana Asad Madni Road, Jogeshwar W), Mumbai - 400 102, and holding Fla

No. 703, 7th Floor, in the building Al Akba C-wing of the Society, died on 16th No 2015 without making any nomination. The legal heirs Lukman Yakub Dhukka a Iyas Yakub Dhukka have submitte ansfer papers along with registere bjectors to the transfer of the said share nd interest of the deceased member e capital/ property of the society within he capitally property of the society within a veriod of **14 days** from the publication of his notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/thei laims/ objections for transfer of shares nd interest of the deceased member he capital/ property of the Society. If n aims/ objections are received within th eriod prescribed above, the society sha e free to deal with the shares and interes f the deceased member in the capita operty of the society in such manner a provided under the bye-laws of th ciety. The claims/ objections, if an eceived by the society for transfer of shares and interest of the decease member in the capital/ property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the ciety. A copy of the registered bye-lav f the society is available for inspection b aimants/ objectors, in the office of the ciety/ with the Secretary of the society ween 10:00 A.M. to 1:00 P.M. from the

For and on behalf of Gujarat Co-op. Housing Society Ltd.

ate of expiry of its period.

Hon. Secretary Date: 02/02/202

हरवले आहेत



सेताराम पवार. राहणार - २८अ / १९७४ मभ्यदयनगर पारिजातक सहकारी गहनिर्माण नंस्था (मर्या.), गं. द. आंबेकर मार्ग, काळाचौकी मुंबई- ४०००३३ हे दिनांक २९/१२/१९९६ गसून बेपत्ता आहेत.

शिवराम जयसिंग पवार (मलगा)

INDIAN INFOTECH & SOFTWARE LTD.

सीआयएन : एल७०१००एमएच १९८२पीएलसी०२७ १९८ अंधेरी (प.), मुंबई ४०००५३.। दरध्वनी क्र. ०२२-४९६०१४३५

ई–मेलः indianinfotechsoftware@yahoo.com, वैक्साईट :www.indianinfotechandsoftwareItd.in

अतिरिक्त सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

. येथे सुचना देण्यात येते की**, मे. इंडियन इन्फोटेक अँड सॉफ्टवेअर लिमिटेड**च्या सदस्यांची अतिरिक्त सर्वसाधार सभा (इंजीएम) **सोमवार, २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता (भाप्रवे)** व्हिंडिओ कॉन्फरन्सिंग (**व्हीसी**)/अन्य दुकश्राव्य माध्यम् **(आध्व्हीएम**) सुविधेद्वारं, सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, ईंबीएमच्या सूचेनमध्ये नमुद्र केत्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमशं करण्याकरिता आयोजित केला जाईल, एमसीए परिपत्रक क्र.०३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ नुसार सहवाचाित सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दि.०८.०४.२०२०, १७/२०२० दिनांक १३.०४.२०२०, सामान्य परिपत्रक क्र.२२/२०२० दि.१५.०६.२०२०, सामान्य परिपत्रक क्र.३३/ २०२० दिनांक २८.०९.२०२०, सामान्य परिपत्रक क्र.३९ / २०२० दिनांक ३१.१२.२०२०, सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२१ दिनांक २३.०६२०२१, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ०८.१२.२०२१, सामान्य परिपत्रक क्र.३/२०२२ दिनांक ०५.०५२०२२, सामान्य परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८.१२२०२२ आणि सामान्य परिपत्रक क्र.९/२०२३ दिनांक २५.०९.२०२३ अनुक्रमे (एमसीए परिपत्रके) सहवाचिता सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे २०२२ सहवाचिता परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० आणि सेबी/एचओ/सीएफडी सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी सेबीने जारी केलेले ('सेबी परिपत्रक' पुढील परिपत्रके आणि सुधारणा आणि वेळोवेळी सुधारित केलेले इतर लागू कायदे आणि नियम (सध्या लागू असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुर्नअधिनयमासह), सदस्यांची मान्यता मे.इंडियन इन्फोटेक अँड सॉफ्टवेअर लिमिटेड (कंपनी) कडून व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) द्वारे खालील ठराव

-व्होटिंगसह व्हीसी / ओएव्हीएम सविधेद्वारे ईओजीएममध्ये सामील होण्यासाठी लॉगिन तपशीलांसह ईओजीएमची सूचना १ फेब्रुवारी २०२५ रोजी ई-मेलद्वारे सर्व सदस्यांना पाठवण्यात आली आहे ज्यांचे ई-मेल पत्ता कंपनी किंवा . निबंधकाकडे आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींसह (डीपी) नोंदणीकृत आहे, एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकानुसार, आणि ते कंपनीच्या वेबसाइट (www.indianinfotechandsoftwareItd.in), स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट (https:// vww.bseindia.com) आणि निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधीच्या (https://linkintime.co.in) बिसाइटवर देखील उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांसह सुधारित आणि सेबी . लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार, कंपनी तिच्या सर्व . सदस्यांना ई-व्होटिंग सविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. त्यांना इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी आणि ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या सेवा नियुक्त केल्या आहेत. ई-व्होटिंगसाठी करावयाच्या प्रक्रियेच्या सूचना या सूचनेसोबत जोडल्या आहेत.

इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे ई-मतदान करण्याच्या उद्देशाने अंतिम तारीख **सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५** आहे. सर्व सदस्यांना येथे कळविण्यात येते की: -

 ईओजीएमच्या सूचनेमध्ये नमृद केलेला व्यवसाय ईओजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे विमर्शीत केला जाऊ शकतो.

मतदानाच्या कालावधीत, सदस्य सर्व ठरावांवर मतदान होईपर्यंत कितीही वेळा एनएसडीएल ई-मतदान प्लॅटफॉर्मवर

लॉग इन करू शकतात. एकदा सदस्याने ठरावांवर मतदान केले, अंशतः असो वा अन्यथा, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची किंवा पन्हा मतदान करण्याची परवानगी राहणार नाही. ई-मतदान कालावधी शुक्रवार २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल. आणि रविवार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ०५:०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधीत, कंपनीचे

सदस्य. ज्यांचे शेअर्स वास्तविक किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात आहेत. ते कट-ऑफ तारखेनसार. म्हणजेच सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५ रोजी, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर मतदानासाट एनएसडीएल ई-व्होटिंग पध्दत बंद करेल. ज्या व्यक्तीने शेअर्स घेतले आहेत आणि एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य

बनला आहे आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारणे केले आहेत, ती व्यक्ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर व्यक्तीने रिमोट ई-व्हॉटिंगसाठी एनएसडीएल किंवा सीडीऐसएलकडे आधीच नोंदणी केली असेल तर मतदान करण्यासाठी विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरता येईल.

सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की: -

डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत त्यांच्यासाठी दूरस्थपणे ई-व्होटिंगची पद्धत ईओजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. तपशोत कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिला जाईल. सदस्यांना अशी माहिती मिळविण्यासाठी www.indianinfotechandsoftwareltd.in ला भेट देण्याची विनंती आहे. जर भागधारकांनी डिमॅट स्वरूपात रोअर्स धारण केले असतील आणि https://eservices.nsdl.com/ 🖘

ई-व्होटिंग सिस्टमवर नोंदणी केली असेल आणि /किंवा कोणत्याही कंपनीच्या आधीच्या कार्यक्रमात मतदान केले असेल तर ते त्यांचा विद्यमान वापरकर्ता आयडी वापरू शकतात आणि लॉगिन करण्यासाठी पासवर्ड.

कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका

इंडियन इन्फोटेक अँड सॉफ्टवेअर लिमिटेडकरिता

अनंत चौरसिय व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन- ०९३०५६६१)

निर्णय घेण्यात आला आहे.

जाणाऱ्या प्रत्येक

खलाशाकडे क्यूआर कोडेड आधारकार्ड बाळगणे

ग्रामीण राग्णालयात स्वतंत्र

कक्षात ५ डायलिसिस मशीन

व बेडची व्यवस्था करण्यात

आली आहे. दरदिवसाला

१५ डायलिसिस रूगांना

रायगड जिल्हयातील सर्वात

मोठे केंद्र आहे. अशा प्रकारे

जिल्ह्यात ३२ केंद्र मंजुर

करण्यात आले आहेत.

रञ्गांना मोफत सेवा सेवा दिली जाणार आहे.

देण्यात येणार असल्याची डायलिसीस सुविधा देणारे हे

तटकरे

न्यायालय कक्ष क्र.८१

जाहीर सूचना ॲडव्होकेट, सदनिका क्र. १ए. तळमजला, २६ चौ.फूट कार्पेट क्षेत्रफळ, गोरेगाव अंबिका गृहनिर्माण . संस्था मर्यादित, विजय सेल्सच्या मार्गे, एस. व्ह रोड, गोरेगाव (प), मुंबई - ४०० १०४, सी.टी.एस ८०७/२, गाव पहाडी, तालुव बोरीवली (या पश्चात 'सदर सदनिका' असे उल्लेखित या मालमत्तेच्या मालकी हक्काची तपासणी करी

सदर सदनिका' मालक हे गोरेगाव अंबिका गृहनिर्मा . रिथा मर्यादितचे सदस्य आहेत आणि ते 'सद मदिनका' संभाव्य खरेदीदारास विक्री करू इच्छितात सदर तपासणीचे कारण आहे

होणी व्यक्ती/संस्था यांचा 'सदर सदनिका' किंवा तिब ोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण, गहाणवट डेकरार, भाडेपट्टी, धारणाधिकार, प्रभार, देखभाव ारवाना भेट वारूमा हिरूमा ताना वहिवाट न्यार क्रामा बोना या मार्गे किंता अन्यशा कोणवाही हत्त शीर्षक, दावा, मागणी किंवा भार असल्यास किंवा तर दावा करीत असल्यास त्यांना विनंती आहे की. त्यांन ऱ्याबाबत निम्नस्वाक्षरीकार ॲडव्होकेट यांना[ँ] खार्ल ल्लेखिलेल्या पत्त्यावर अशा कोणत्याही दाव्याबाब तवे आवश्यक आणि सहाय्यक दस्तऐवजांसह वरुपात सदर प्रसिद्धीच्या दिनांकापासून चौदा (१४ वरुपात सदर प्रसिद्धीच्या दिनांकापासून चौदा (१४ वसांच्या आत सूचित करावे. असे न केल्यास गेणतेही दावे नाहीत आणि दावे, जर असल्यार मोडन दिले असे समजण्यात येर्डल, निम्नउल्लेखि . इंद्होकेट संबंधित प्राधिकरणास 'सदर सदनिकेशी तंबंधित ना दावा प्रमाणपत्र पारित करतील.

> ॲंड. मनिषा प्र ए-२३/९१, समर्थ सदन, सिद्धार्थ नगर

गोरेगाव (प), मुंबई ४००१०४

णून ज्ञात इमारत, राम बाग, एम.जी. रोड, गोरेग श्चिम), मुंबई–४००१०४, जमीन सीटीएस क्र.१४० , महसूल गाव पहाडी गोरेगाव (पश्चिम), तालुब , निर्देश मन निर्देशीर मालक आहेत. सर तॅटबाबतचे पुढील पुर्वीचे श्रेणी करारनामा अर्थात श्री **रायण बाबुराव** आणि **भागिरथी राणे** यांच्या दरम्यान देनांक ११.०४.१९८८ रोजीचा करारनामा हरवला अ ति कुमारी जया आर. नायर आणि श्रीमती सिसि **हरियाकेंसे** यांच्या नावे दिनांक १४.११.१९८८ रोजी शेअर तांतरण करण्यात आले. पोलीस ठाणे, बांगूर नगर लिंव इ येथे तक्रार दिली आणि लापता तक्रार क्र.१४५३३, २०२५ नोंद केली. श्रीमती रेखा हितेश जैन यांना सदर फ्ल . माझे अशील **श्री. पृथ्वी भरत भाई मंडालिया** यांच्याकर मालकीत्वावर विक्री करण्याची इच्छा आहे आणि ग्राकडे मालक म्हणन सदर तर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व. भाडेपडा

ार काणा व्यक्तास सदर प्लटबाबत मालकात्व, माडपट्टा, हिवाट, तारण, मालकीहक्क, अधिभार, वारसाहक्क इत्यार्द वरुपात कोणताही अधिकार किंवा शेअर्सचा दावा असल्यास यांनी लेखी स्वरूपात आवश्यक दस्तावेजी पराव्यांसह सद चना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** खाली त्राक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दाव याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल दिनांक: ०२.०२.२०२ ठेकाण: मुंबई इ । १२.०२.२०२५ **ागर के. कनोजिया** (वकील उच्च न्यायालय

र्यालयः बार रूम, एम.एम. कोर्ट अंधेरी, ३रा मजला अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९. मोबा.:९८६७६८१०७०

EX. 07

--APPLICANT NO.3

गाह यांच्या मालकीत्व व ताब्यात असून यांच्याकडू खरेदी करण्याचे मान्य केले आहे. जर कोणा व्यक्तीस याबाबत विक्री. अदलाबदल. बक्षीस तारण, अधिभार, न्यास, परिरक्षा, ताबा, भाडेपट्टा, गालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही द असल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** कालावधीत खालील स्वाक्षरीकर्त्योकडे कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित

केले आहेत असे समजले जाईल. आज दिनांकीत ०२ फेब्रुवारी, २०२५ फकरे आलग वकील उच्च न्यायालर

कार्यालय क्र.४, १ला मजला, गोम्स कंपाऊंड पेनिन्सुला ग्रॅण्ड हॉटेलच्या पुढे, ९० फीट रोड, साकिनाका, मंबई-४०००७२ संपर्कक्र.:९८९२७०८६३६

PUBLIC NOTICE IN THE COURT OF CIVIL JUDGE (S.D.), CBD BELAPUR, AT CBD BELAPUR, MISCELLANEOUS CIVIL APPLICATION NO.1333 OF 2024

AGE-43 YEARS INDIAN INHABITANT RESIDING AT: FLAT NO. 801, B WING, GAHLOT MAJESTY, PLOT NO.3a,

EMAIL.NO- priteshsing@gmail.com

2. MRS. NEHA VIJAY SINGH,

W/O RAVI SHANKAR SINGH, AGE-40 YEARS. INDIAN INHABITANT RESIDING AT ROOM NO. 305, B WING, COSMETIC HEIGHT, BHAKTI PARK, ANTOP HIL

MUMBAI, MAHARASHTRA 400037 CON.NO. +91-9910255889 --APPLICANT NO.2

W/O RAJIV DEVENDRA SINGH AGE-36 YEARS INDIAN INHABITANT RESIDING AT ROOM.NO. 303, SATNAM BUILDING, SION (W), MUMBAI-400022

AT FLAT NO-801, B WING, GAHLOT MAJESTY, NAVI MUMBAI, DISTRICT THANE-400706 CON.NO: +91-9820000358

2.MRS NEHA VIJAY SINGH, 3.MRS.NAMRATA SINGH and 4. MR. VIJAY PARASNATH SINGH has filed the Miscellaneous Application for grant of a Heirship Certificate in favour of Applicants before the Hon'ble Court of the Civil Judge (S.D.) CBD Belapur in respect of the Immovable Property belongs to Late MRS. PUSHPA VIJAY SINGH who was expired on 24/02/2023 at Kharghar, Navi Mumbai. The Immovable Property mentioned n the Schedule hereunder writter

958.02 Sq. Ft along with a terrace area of 42 Sq. Ft in the Building known as GAHLOT MAJESTY situated plot no.3A, on Sector 46A, Nerul (W) Navi Mumbai, Taluka & District Thane valued at Rs. 80,00,000/-

 $No.236/A/11, situated at Laxmi \, Nagar, \, Nagpur \, valued \, at \, Rs. 15,00,000/-.$ Any person/s having any objection to the grant of Heirship Certificate

shall file their objections in writing within 30 days of Publication of this Notice in the Court of the Civil Judge (S.D.) CBD Belapur or the Heirship Certificate shall be issued. CBD Belapur dated this 18 day of January 2025

Ass. Superintendent

सीआयएन:एल७२२००एमएच२००७पीएलसी१६९४१५ नौंदणीकृत कार्यालय: इमारत ए३, १०२-१०८ व २०१-२०८, बाबोसा इंडस्ट्रीयल पार्क, मुंबई-नाशिक महामार्ग एन.एच.३, सारावली गाव, भिवंडी, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र, भार **कॉर्पोरेट कार्यालय:** बी-५०७, रहेजा प्लाझा प्रिमायसेस सीएसएल, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर पश्चिम,

टपाल मतदान आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, पनाश डिजीलाइफ लिमिटेड **(कंपनी)** कंपनीच्या सदस्यांकडून श्री. शैलेश ााला यांची कंपनीच्या स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यासाठी, विशेष ठरावाने टपाल मतदानामध्ये रिमोर ई-वोटिंग द्वारे

नुसार स्टेटमेंट आणि इतर लागू कायदे (सूचना) कंपनीच्या www.panachedigilife.com या वेबसाइटवर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या वेबसाइट www.evotingindia.com वर उपलब्ध आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ द इंडिया लिमिटेड ('एनएसई'). जेथे कंपनीचे इक्विर्ट शेअर्स www nseindia com वर सचीबद्ध आहेत.

आहेत आणि ज्यांची नावे शुक्रवार, २४ जानेवारी २०२५ रोजी (कट-ऑफ तारीख) ठेवीदारांनी राखलेल सदस्यांच्या नोंदणी /लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदवलेली आहेत. त्यानसार, या टपाल मतपत्रिकेसाठी सदस्यांन टपाल मतपत्रिकेच्या फॉर्म आणि भरणा केलेल्या व्यवसाय प्रतिसाद लिफाप्यासह सूचनेची हार्ड कॉपी पाठवण्य

कंपनीने सभासदांना रिमोट ई-व्होटिंग सविधा देण्यासाठी सीडीएसएल च्या सेवांचा सहभाग घेतला आहे. रिमो है-वोटिंग कालावधी शनिवार, १ फेब्रुवारी २०२५ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सरू होईल आणि रविवार, २ मार्च २०२५ रोजी सायं.५.०० वा.(भाप्रवे) संपेल. तदनंतर सीडीएसएल द्वारे ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. सभासदांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेला कंपनीच्या पूर्ण भरणा केलेले इकिटी भाग भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. एकदा ठरावावर मतदान झाले की सभासद नंतर त्यात बदल करू शकणार नाही. कपया लक्षात घ्या की सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा ोंदवहीमध्ये / लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये नोंदवली गेली आहेत त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत

रेण्याचा अधिकार असेल. सदस्यांना ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करता यावी यासाठी, कंपनीने आपल्या निबंधक आणि भाग स्तांतर प्रतिनिधी, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) सोबत एमसीए परिपत्रकांनुसार ईमेल त्यांच्या नोंदणीसाठी व्यवस्था केली आहे. आरटीए कडे ईमेल पत्त्याची नोंदणी करण्याची प्रक्रिया आणि रिमोत

-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही nelpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहू शकता किंवा टोल फ्रि क्र.१८०० २२

चालक मेंडळाने टपाल मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता तपासनीस म्हणू-ने. डी. एम. झवेरी आणि कंपनी चे श्री. धर्मेश झवेरी (सदस्य क्र.एफसीएस ५४१८, सीओपी क्र.४३६३)

होणत्याही व्यक्तीला आपला अहवाल सादर करेल. टपाल मेतदानाद्वारे केलेल्या मतदानाचे निकाल तपासनीसांच्य अहवालासह कंपनीच्या www.panachedigilife.com वर, सीडीएसएलच्य www.evotingindia.com) या वेबसाइटवर आणि एनएसई च्या वेबसाइटवर उपलब्ध केले जातील. जिथे कंपनीचे इकिटी शेअर्स मंगळवार, ४ मार्च २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी सूचीबद्ध आहेत. याव्यतिरित्त नेकाल नोंदणीकृत कार्यालयात तसेच कंपनीच्या कॉपोरेट कार्यालयात सूचना फलकावर देखील लावले जातील जर रिमोट ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानाद्वारे आवश्यक बहमताने ठराव मंजुर झाला, तर तो रिमोट ई-व्होटिंगसार्ठ नेर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला म्हणजेच, रविवार, र मार्च २०२५ रोजी मंजूर झाला असे मानले जाईल

ठिकाण: मंबई दिनांक: ३१ जानेवारी, २०२५

हर्षिल छेडा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

पनाश डिजीलाइफ लिमिटेड

मुंबई-४०००८६, महाराष्ट्र, भारत. **दूर.**ः०२२-२५००७००२ **ई−मेल** : info@panachedigilife.com **वेवसाइट** : www.panachedigilife.com

टपाल मतदान सचना, रिमोट ई-व्होटिंगसाठीच्या सचना आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२(१

कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदी आणि ८ एप्रिल २०२० च्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १ एप्रिल २०२० च्या १७/२०२० च्या अनुपालनात या संदर्भात सहवाचिता जारी केलेल्या इतर संबंधित परिपत्रके कंपनी सहकार ('एकत्रितपणे एमसीए परिपत्रके' म्हणन जात) १९ सप्टेंबर २०२४ रोजी जारी केलेले परिपत्रव क्रमांक ०९/२०२४ हे नवीनतम परिपत्रक आहे, कंपनीने ३१ जानेवारी २०२५ रोजी पोस्टल मतपत्रिकेची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे, ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/आरटीए/ठेवींमध्ये नोंदणीकृत

-व्होटिंगची प्रक्रिया नोटिसमध्ये प्रदान केली आहे.

३३ वर संपर्क सार्घू शकता. इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही आमच्या आरटीए vinod.y@bigshareonline.com वर ईमेल लिह् शकता किंवा ०२२-६२६३८२०० / २२२ वर तंपर्क साधू शकता.

1. MR PRTITESH VIJAY SINGH.

SECTOR 45A, SEAWOODS, NAVI MUMBAI, DISTRICT THANE-400706, CON NO.+91-9820017317 --APPLICANT NO.1

FMAIL ID-neha 8255@mail.com 3. MRS.NAMRATA SINGH

CON.NO-+91-9619328838 EMAIL ID: buddy1864@gmail.com 4. MR. VIJAY PARASNATH SINGH AGE-69 YEARS, INDIAN INHABITANT RESIDING

-APPLICANT NO.4 EMAIL ID- vijaycstps@gmail.com PUBLIC NOTICE is hereby given that 1. MR. PRITESH VIJAY SINGH,

SCHEDULE OF PROPERTY

. 50% Share in property Flat No. 801, B-wing 8th Floor, measuring area 845.95 Sq. Ft plus toilet area 112.07 Sq. Ft along with a carpet area of

b. 50% Share in undivided 4.25% share and interest in ALL THOSE pieces and parcels of land bearing Plot No's: 7,8, and 9 in block 'I' out of the sanctioned layout of the Scientific Co-Operative society Limited, Nagpur containing by total admeasurement 15314 Sq.Ft OR (1422.70Sq.mtrs) being a portion of the entire land bearing Kh. No. 7/2, of MOUZA-AJNI, PS. K. 9, citysurvey no 475, Sheet No 32, TOGETHER WITH. the entire R.C.C Superstructure comprising Apartment no. 15 covering a Built area of 75.6 Sq.Mtrs, on the first floor of a building standing thereon and known and styled as "SAGAR PALACE" the said building bearing corporation House

Jr.Clerk Civil Court S.D., Belapur Civil Court S.D., Belapur

कार्यरत कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे. तपासनीस मंगळवार, ४ मार्च २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी अध्यक्षांना किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या इत

पनाश डिजीलाइफ लिमिटेडकरित

सही/

पाहू शकता किंवा ०२२ - ४८८६ ७००० वर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

ठिकाण : मुंबई

कार्यवाही समायोजित करण्यासाठी प्रतिवादींच्या मालकीच्या चार्ज केलेल्या आणि चार्ज न केलेल्या मालमत्तेवर निकाल देण्यापूर्वी संलग्नतेचा आदेश देण्यास माननीय न्यायालयाला आनंद होत आहे o . प्रतिवादींना या दाव्याची किंमत भरण्याचे निर्देश दिले जावेत. खटल्याच्या स्वरुपात आणि परिस्थितीत आणखं

. वेवेपासून दहा दिवसांच्या आत, तुमच्यासाठी हजर राहण्यासाठी, कसूर म्हणून वादींना अशा दहा दिवसांची सहेचाळीस हजार तीनशे अठरा फक्त) आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अशा व्याजासह, प्रार्थना केलेली

आज दिनांकीत ०२ फेब्रुवारी २०२५

निबंधकाकरिता शहर दिवाणी न्यायालय, बृहन्मुंबई मे. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपनी फिर्यादींचे वकील मोबा.८९७६१४३१३०

कॉर्पोरेट संस्था ज्याचे क्षेत्रिय कार्यालय, युनियन बँक इमारत विरूद ६वा मजला, ६६/८० मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई **शोभा शिवाजी क्षत्रिय,** वय: माहित नाही, उद्योग: माहित ४००००१आणि इतरांसह एक शाखा कार्यालय - यनिय-नाही, त्यांचा पत्ता- क्र.७, गुंडप्पा सीएचएस, मरारजी बँक ऑफ इंडिया, (ई-कॉर्पोरेशन बँक) साकी नाका शाखा नगर, पवई, मुंबई ४०० ०८७ युनिट क्रमांक ६ आणि ७, मिलेनियम प्लाझा, न्यू लिंक रोड, सफेद पूल, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ त्यांचे शाखा व्यवस्थापक श्री.सिध्दार्थ दयाल, वय: २९ वर्षे यांच्या प्रति, शोभा शिवाजी क्षत्रिय,

(दिनांक ०२.१२.२०२४ रोजीचे आदेशानसार पीठासीन . न्यायालय कक्ष क्र.६१ मध्ये एच.एच.जे.श्री. संग्राम शिंदे यांनी न्यायालय चालविले.) ज्याअर्थी उपरोक्त नामांकित वादीने वरील नामांकित प्रतिवादी विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश

३७ च्या नियम २ अन्वये माननीय न्यायालयात दावा दाखल फिर्यादींनी विनंती केली आहे की:-अ. असे की. प्रकरण **'के'** अर्थात दाव्याच्या तपशिलानस संपूर्ण परतफेड न्यायीक तारखेपासून तत्सम दराने पुढील त्र्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल

केल्याच्या तारखेपासून १०.२५% प्रतिवर्ष दराने

संपूर्ण परतफेड न्यायीक तारखेपासून तत्सम दराने पुढील पुढील व्याज तसेच दिनांक ३१.०५.२०१९ रोजी ज्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल र्देय थकबाकी रक्कम **रु.४६,३१८/- (रुपये** केल्याच्या तारखेपासून १०.४०% प्रतिवर्ष दराने सहेचाळीस हजार तीनशे अठरा फक्त) ही सरासरी पुढील व्याज तसेच दिनांक ३०.११.२०२० रोजी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत र् देय थकबाकी रक्कम **रु.२.२९.९९८/- (रुपये दोन** प्रतिवादींच्या थकबाकीच्या भरपाईसाठी विक्रीची लाख एकोणतीस हजार नऊशे अष्ट्रयाण्णव फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे

जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत. प्रतिवादींना या दाव्याची किंमत भरण्याचे निर्देश दिले जावेत.

खटल्याच्या स्वरुपात आणि परिस्थितीत आणर्ख कोणताही दिलासा दिला जाऊ शकतो तम्हाला याद्वारे समन्स केले जात आहे की. तमच्य कोणताही दिलासा दिला जाऊ शकतो सेवेपासून दहा दिवसांच्या आत, तुमच्यासाठी हजर पुम्हाला याद्वारे समन्स केले जात आहे की, तुमच्या राहण्यासाठी, कसुर म्हणून वादींना अशा दहा दिवसांची मुदत संपल्यानंतर कधीही रु.२,२९,९९८/- (रुपये दोन लाख एकोणतीस हजार नऊशे अठ्ठयाण्णव फक्त) आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अशा व्याजासह प्रार्थना केलेली रक्कम आणि खर्च जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत. रक्कम आणि खर्च जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत. माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले